



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



रजि. नं. SAT / KRD / RSR / CR / 765 Dt. 28-8-1989

## श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड

मुख्य कार्यालय : ७५, ७६, ७७, ७८ / १, गुरुवार पेठ, चावडी चौक, कराड : फोन नं. २२०५८९

### चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

स.न.वि.वि.

(फक्त सभासदांकरिता)

**श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड** या संस्थेची चौतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा **मंगळवार दि. २६ सप्टेंबर, २०२३** रोजी दुपारी ठीक ३.०० वाजता **सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह, पहिला मजला, शिवाजीनगर हौसिंग सोसायटी, कराड** येथे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, ही विनंती.

#### सभेपुढील विषय

- १) वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचणे.
- २) मागील दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत वाचून कायम करणे.
- ३) अ) सन २०२२ - २०२३ चे अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक संचालक मंडळाने सभेपुढे मान्यतेकरिता सादर केले आहे, त्यास मान्यता देणे.  
ब) सन २०२२ - २०२३ चे अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजूरी देणे व सन २०२३-२०२४ चे अंदाजपत्रकास मान्यता देणे.
- ४) सन २०२२ - २०२३ च्या मा.संचालक मंडळाने मान्य करून सादर केलेल्या नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांशाचे प्रमाण जाहिर करणे.
- ५) सन २०२२-२०२३ चा अंतर्गत व सरकारी लेखापरीक्षकांचा अहवाल वाचून त्यास मान्यता देणे.
- ६) सन २०२३-२०२४ करिता अंतर्गत लेखापरीक्षक यांचे नियुक्तीस कार्यान्वयन मान्यता देणे.
- ७) सन २०२३-२०२४ करिता सरकारी लेखापरीक्षक यांची नियुक्ती करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे.
- ८) वैधानिक लेखापरीक्षकांनी प्रमाणित केलेनुसार थकीत व बुडीत कर्ज, कर्ज वसुलीचे अधिकार कायम ठेऊन निर्लेखित करणेस मान्यता देणे बाबत.
- ९) इस्लामपूर, ता. वाळवा, विद्यानगर, ता. कराड येथे शाखा विस्तार करणेस परवानगी मिळणे बाबत.
- १०) चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अनुपस्थित असणाऱ्या सभासदांची अनुपस्थिती क्षमापित करणे बाबत.
- ११) आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर मा. अध्यक्षांच्या परवानगीने विचार विनिमय करणे.
- १२) आभार व समारोप

स्थळ : कराड

दिनांक : ११ सप्टेंबर, २०२३

मा.संचालक मंडळाचे आदेशावरून

**श्री. श्रीकांत बाळकृष्ण केळकर**

मुख्य व्यवस्थापक

#### \* सभासदांकरिता सुचना \*

- १) सन २०२२-२०२३ चा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक हे संस्थेच्या मुख्य कार्यालयात व सर्व शाखांमधील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केले आहे, वार्षिक अहवाल सभासदांचे मागणीवरून उपलब्ध करून दिला जाईल. तसेच तो संस्थेच्या वेबसाईट [www.parshwanathpatsanstha.com](http://www.parshwanathpatsanstha.com) वर प्रसिद्ध केला आहे.
  - २) सभेच्या नियोजित वेळेपासून अर्ध्या तासापर्यंत गणपुर्ती न झालेस सभा तहकुब केली जाईल व तहकुब झालेली सभा, त्याच दिवशी, त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने घेतली जाईल पण त्या सभेस गणपुर्तीची वा स्वतंत्र सुचनेची आवश्यकता राहणार नाही.
  - ३) सभासदांना विषयपत्रिकेत नमुद केलेल्या विषयांच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारावयाचे असलेस ते दिनांक २३ सप्टेंबर २०२३ पुर्वी लेखी स्वरूपात संस्थेच्या मुख्य कार्यालयात आणून द्यावेत.
  - ४) सभासदांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, इ.ची तपशिलवार माहिती लेखी स्वरूपात मुख्य कार्यालयाकडे द्यावी, जेणेकरून त्यांच्याशी त्वरीत संपर्क साधता येईल.
- \* सभासदांना सभेस उपस्थित राहिल्याबाबतचे उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर उपस्थिती प्रमाणपत्र सुचना पत्राचा भाग असल्याने सभेची सुचना प्रत बरोबर असल्याशिवाय सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## संचालक मंडळ

श्री. सुहास शांतीलाल शाह

चेअरमन

श्री. गिरीश बाबुलाल शाह

व्हा. चेअरमन

श्री. राजीव मणिलाल शाह

संचालक

डॉ. श्री. प्रशांत पोपटलाल शाह

संचालक

श्री. अतुल केशवलाल दोशी

संचालक

सौ. सुचिता महेन्द्रकुमार शाह

संचालिका

श्री. कांतीलाल तिलोकचंद ओसवाल

संचालक

सौ. आरती स्वप्निल शाह

संचालिका

श्री. दिपक वाडीलाल शाह

संचालक

श्री. हरिभाऊ भिमराव करडे

संचालक

श्री. सुहास शांतीलाल शाह (नेलेंकर)

संचालक

श्री. चेतन कांतीलाल शाह

संचालक

श्री. राजेश भिकालाल मेहता

संचालक

श्री. राकेश लालचंद शाह

संचालक

श्री. सुनिल कांतीलाल शाह

संचालक

## सल्लागार समिती

### \* शाखा गुरूवार पेठ \*

श्री. भुपेंद्रकुमार विनोदचंद्र मेहता  
श्री. संजय चंद्रकांत शाह (विहेकर)  
श्री. नंदन हिराचंद शाह

### \* शाखा शनिवार पेठ \*

श्री. दिपक बाबुलाल मेहता  
श्री. अनिल कल्याणजी पटेल  
श्री. मोहित धन्यकुमार शाह

### \* शाखा सातारा \*

श्री. चंद्रकांत कांतीलाल शाह  
श्री. महेन्द्रकुमार मनसुखलाल शाह  
श्री. राजेंद्र सुमतीलाल शाह (खटाव)

### \* शाखा मलकापूर \*

श्री. राजेंद्र रतनचंद देसाई

### \* शाखा स्टेशन रोड \*

डॉ. श्री. तुषार चंद्रकांत दोशी  
श्री. दिनेश केशवलाल शाह

### \* शाखा मार्केट यार्ड \*

श्री. शिवाजी रामचंद्र पवार  
डॉ. श्री. राम मुळचंद जेठमलानी  
श्री. चंद्रकांत कुंवरजी संगोई

श्री. अर्जुन शंकर पाटील  
डॉ. श्री. दिलीप कोंडीबा पाटील  
श्री. केतन रमणिकलाल शाह

### \* शाखा सदाशिव पेठ, पुणे \*

श्री. राजेंद्र बाबुलाल शाह  
श्री. सतिश बाबुलाल शाह  
श्री. नितीन हेमराज जैन  
श्री. तेजस राजेंद्र शाह  
श्री. हितेंद्रभाई भवानजी पटेल

### ★ वैधानिक लेखापरिक्षक

: मे. विनोद एल. सावंत आणि कंपनी, चार्टर्ड अकौंटंटस्, कराड.

### ★ अंतर्गत लेखापरिक्षक

: मे. पी. एल. कुलकर्णी आणि कंपनी, चार्टर्ड अकौंटंटस्, कराड.

मे. निनाद शाह अॅण्ड को., चार्टर्ड अकौंटंटस्, कराड.

मे. व्ही आर लाटकर अॅण्ड कंपनी, चार्टर्ड अकौंटंटस्, कराड

मे. अक्षय तारळेकर अॅण्ड असोसिएटस्, चार्टर्ड अकौंटंटस्, कराड

विजयकुमार क्षीरसागर अॅण्ड असोसिएटस्, चार्टर्ड अकौंटंटस्, सातारा

मे. सनएसव्हीजी अॅण्ड असोसिएटस्, चार्टर्ड अकौंटंटस्, पुणे

### ★ टॅक्स ऑडिटर

: श्री. अनिल एस. कुलकर्णी अॅण्ड कंपनी, चार्टर्ड अकौंटंटस्, कराड.

### ★ कायदे सल्लागार

: नोटरी व अॅड. श्री. राजेंद्र सी.शाह, नोटरी व अॅड. सौ. उषा रोहित भेदा, अॅड. श्री. ए.टी.घाटे,  
अॅड.श्री. डी.एच.पवार, अॅड. धनंजय खुर्जेकर, अॅड. श्री. अरविंद शाह.

### ★ सोने - चांदी मूल्यांकन

: मे.स्वरूपचंद कृष्णाजी ओसवाल, मे.सोनिग्रा ज्वेलर्स, मे.एम.ए. मुखेडकर, कराड

मे. घोडके सराफ सातारा, मे. नवकार ज्वेलर्स पुणे

### ★ इमारत मूल्यांकन

: श्री. संजय ओसवाल, कुशिरे असोसिएटस्,

### ★ बँकर्स

: दि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., कराड

दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



दि. ०१-०४-२०२२ ते दि. ३१-०३-२०२३

## \* चौतीसाव्या वर्षाचे प्रतिवृत्त व ताळेबंद \*

### सन्माननीय सभासद बंधू भगिनीनो,

संस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संचालक मंडळाच्या वतीने मी आपले स्वागत करतो, दिनांक ३१/०३/२०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षित ताळेबंद, नफा-तोटा पत्रक व वार्षिक अहवाल या सभेपुढे ठेवणेस संचालक मंडळास विशेष आनंद होत आहे.

संस्थेच्या प्रगतीमध्ये संस्थेचे सभासद, असंख्य ग्राहक व हितचिंतक, आजी-माजी संचालक, सेवक वर्ग, ठेवीदार व कर्जदार यांचा मोलाचा वाटा आहे.

कोविड महामारीतून सावरून आर्थिक क्षेत्राची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. केंद्र शासनाच्या मजबूत ध्येय धोरणामुळे या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था वाढीचा वेग बऱ्याच अंशी स्थिर राहिला आहे. आरबीआयने उचललेल्या पावलांमुळे भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन दर (GDP) दर हा गतवर्षाचे तुलनेत मजबूत होत आहे.

कच्चे तेल पुरवठा करणाऱ्या देशांमधील दीर्घकालीन युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असताना चलनवाढीचा दर हा सतत वाढत असून त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. ही चलन वाढ, आटोक्यात आणण्यासाठी आर. बी. आय. ने वेळोवेळी रेपो दरात व सी. आर. आर. मध्ये बदल केले आहेत, त्यामुळे बँकांचे ठेव व कर्जावरील व्याजदर वाढीचे संकेत दिसत आहेत.

ठेव व कर्जाच्या व्याजदरामध्ये सहकारी बँका, पतसंस्था या व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकेबरोबर स्पर्धा करू शकत नाही. याउपरांत आपल्या संस्थेने ठेव व कर्ज योजनांमध्ये योग्य समन्वय साधून ग्राहकाभिमुख सेवा देणेचे दृष्टीने ठेव व कर्ज योजनांसाठी आकर्षक असे व्याजदर ठरविले आहेत. याचा सभासद, ठेवीदार व ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही विनंती.

गत ३३ वर्षांचा मागोवा घेता आपल्या संस्थेच्या माजी व विद्यमान संचालक मंडळाने वेळोवेळी अद्यावत तंत्रज्ञानाचा स्विकार करून व्यवसायामध्ये गतीमानता आणली. ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा व त्यांचे समाधानाकरीता वेळोवेळी व्यवस्थापनाने घेतलेले तत्पर व सुयोग्य निर्णय, शाखा विस्तार, बदलत्या परिस्थितीनुसार शाखांचे केलेले सुशोभिकरण यासारखे बदल आत्मसात केल्यामुळे तसेच संचालक मंडळाचे सदैव परिपूर्ण व पारदर्शक सहकार्य, सेवकांची नम्र व आपुलकीची सेवा आणि सभासद, ठेवीदार, ग्राहक यांना या सेवेतून मिळणारे समाधान हेच या सर्वांगीण प्रगतीचे द्योतक आहे.

### \* संचालक मंडळ सभा :

अहवाल सालात संचालक मंडळाच्या एकूण २४ सभा झाल्या त्यामध्ये संचालक मंडळाची उपस्थिती समाधानकारक होती.

### \* सर्वसाधारण सभा :

संस्थेची तेहतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृह, कराड येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेपुढील सर्व विषयांवर विस्तृत व सांगोपांग चर्चा होऊन ते सर्वानुमते मंजूर करणेत आले आहेत.

### \* वसूल व भरणा केलेले भाग भांडवल :

अहवाल सालाचे प्रारंभी संस्थेचे एकूण वसूल भाग भांडवल रु. १,७४,४१,५००/- एवढे होते. त्यामध्ये रु. ३,६७,९००/- ची वाढ होऊन साल अखेर एकूण वसूल व भरणा केलेले भागभांडवल रु. १,७८,०९,४००/- एवढे झाले आहे.

### \* राखीव व इतर निधी :

अहवाल सालाचे सुरुवातीस राखीव व इतर निधी रु. ४२०३.५२ लाख एवढे होते. अहवाल सालात त्यामध्ये रु. २१०.३४ लाख एवढी वाढ होऊन साल अखेर राखीव व इतर निधी रु. ४४१३.८६ लाख इतके झाले आहे. त्या पैकी संस्थेने राखीव निधीची सहकारी कायद्यातील तरतूदीनुसार संपूर्णपणे स्वतंत्र अशी गुंतवणूक केली आहे.

### \* ठेवी :

अहवाल सालाचे सुरुवातीस संस्थेच्या एकूण ठेवी रु. ११३२६.९९ लाख एवढ्या होत्या. त्यामध्ये रुपये २९९.७८ लाख एवढी घट होऊन साल अखेर संस्थेच्या एकूण ठेवी रु. ११०२७.२१ लाख एवढ्या झाल्या आहेत. संस्थेकडील ठेवींची निकोप वाढ होणेचे दृष्टीने संस्थेने बँकिंग व्यवसायातील स्पर्धेस अनुसरून आकर्षक व्याजाच्या ठेव योजना राबविल्या आहेत. संस्थेच्या सभासदांनी आपले सर्व दैनंदिन आर्थिक व्यवहार आपले संस्थेमार्फतच करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करीत आहे.

### \* व्याज दर :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या पतधोरणानुसार व बँक दरातील बदलत्या व्याज दराबरोबर सहकारी बँकांप्रमाणे पतसंस्थांनाही



# श्री पार्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



कर्ज व ठेव योजनांचे व्याजदरात वेळोवेळी बदल करावे लागतात. बँकिंग व्यवसायातील तीव्र स्पर्धा, ठेवीदारांचे हित व बाजारपेठेतील आर्थिक परिस्थिती याचा सारासार विचार करून संस्थेचे संचालक मंडळाने ठेवी व कर्जावरील व्याज दर आकर्षक असे ठरविले आहेत. याचा सभासद व ग्राहक यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. ज्या कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते व व्याज नियमित परतफेड केलेले नाही अशा कर्ज खात्यांवर संस्थेस दंड व्याज आकारणी करणे भाग पडले आहे.

## \* कर्ज :

कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे शहर व तेथील ग्रामीण भागास आर्थिक चालना मिळावी, तेथील जनतेचे राहणीमान उंचवावे, स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, उद्योगधंदे, कारखाने, व्यापार-उदीम इ. मध्ये वृद्धी व्हावी, याकरिता संस्थेने सभासदांना भरीव अर्थसहाय्य केले आहे. त्याचप्रमाणे संस्थेने सोने तारण, मुदत ठेव तारण, सरकारी ऋणपत्रे, एल.आय.सी.पॉलीसी इ.चे तारणावर अत्यल्प दरात अर्थसहाय्य केले आहे. नवीन घरगुती वापराच्या दुचाकी व चार चाकी वाहन खरेदीसाठी स्वतंत्र अत्यल्प व्याजदराची कर्ज योजना राबविली आहे. घरगुती वापराच्या वस्तु, संगणक व मशिनरी इ. खरेदीसाठी अर्थसहाय्य देवू केले आहे. व्यापारी वर्गास मालाचे तारणावर कॅश क्रेडीट कर्ज व माल तारण कर्ज (प्लेज लोन) देवू केले आहे. नविन घर बांधणी अथवा फ्लॅट, दुकान गाळा खरेदी करिता अत्यल्प व्याजदरात भरघोस अर्थसहाय्य केले आहे.

अहवाल सालाचे सुरुवातीस संस्थेने एकूण ८७४१.०१ लाख एवढे कर्ज वाटप केले होते. त्यामध्ये रु. ३१७.०८ लाख एवढी घट होऊन साल अखेर संस्थेस एकूण येणे कर्ज रु. ८४२३.९३ लाख एवढे दिसत आहे.

## \* अनुत्पादक जिंदगी व अनुत्पादित कर्ज व्यवस्थापन :

मे नरसिंहम कमिटीने सुचविले प्रमाणे सर्व बँकांना सन १९९२ पासून अनुत्पादित कर्ज (जिंदगी) यावर तरतुदी करणे अनिवार्य केले आहे. अनुत्पादक जिंदगी म्हणजे ज्या कर्ज खात्यावर, कर्ज दिलेपासून कोणताही व्यवहार झाला नाही, अथवा त्यावरील व्याज रोखीने भरले नाही तर अशा अनुत्पादित कर्ज खात्यांवरील व्याज उत्पन्नामध्ये घेऊ नये असे निकष लागू केले आहेत व अशा वसूल न झालेल्या व्याजाबद्दल संस्थेने त्यांचे नफ्यामधून तरतूद करणे गरजेचे झाले आहे. सर्व नागरी सहकारी पतसंस्थांना मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी जारी केलेले आदेशान्वये दि.०१/०४/२००५ पासून

अनुत्पादित जिंदगीचे (कर्ज व गुंतवणूक) निकष जारी केले होते. त्यास अनुसरून एखाद्या कर्जखात्यात ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार न झालेस तसेच व्याज रोखीने वसूल न झालेस अशा वसूल न झालेल्या थकित व्याज व कर्ज हप्त्यांपोटी संस्थेने तरतुदी करणे अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकीवर नियमित परतावा न मिळालेस त्यासाठी तरतुदी करणे आवश्यक आहे. सदर नियमांचे संस्थेने तंतोतंत पालन केले असून अहवालात नमूद केले प्रमाणे N.P.A. च्या तरतूदी केलेल्या आहेत.

(रु. लाखात)

| वर्ष      | निव्वळ<br>एन. पी. ए. रु. | निव्वळ<br>एन.पी.ए.प्रमाण % |
|-----------|--------------------------|----------------------------|
| २०२०-२०२१ | ०.००                     | ०.००                       |
| २०२१-२०२२ | ०.००                     | ०.००                       |
| २०२२-२०२३ | ०.००                     | ०.००                       |

अहवाल सालात संस्थेने, एन. पी. ए. कर्ज वसुलीचे व्यवस्थापन करून एन. पी. ए. कर्ज कमी करणे बाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. संस्थेने वर्षाअखेरीस निव्वळ एन. पी. ए. चे प्रमाण ०.००% राखण्यात यश संपादन केले आहे.

चालू आर्थिक वर्षात ज्या कर्जदारांनी आपली थकीत कर्जबाकी भरणा केलेली नाही त्यांनी ती सत्वर भरून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा अशी मी त्यांना विनंती करतो. संस्थेने आपली कर्जवसूली यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. ज्या थकित कर्जदारांनी संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे मासिक, त्रैमासिक, वार्षिक हप्ते वेळेवर परतफेड केलेले नाहीत त्यांचेवर संस्थेस नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागत आहे. याची कृपया नोंद घ्यावी.

## \* गुंतवणूक :

अहवाल सालाचे प्रारंभी संस्थेची एकूण गुंतवणूक रु.७४९१.३७ लाख एवढी होती. त्यामध्ये ३४७.४१ लाख एवढी घट होऊन साल अखेर ती ७१४३.९६ लाख एवढी दिसत आहे. सहकार कायद्यातील तरतूदी नुसार संस्थेने रिझर्व्ह फंडाची स्वतंत्र अशी गुंतवणूक दि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., शाखा कराड व टी.जे.एस.बी. बँक लि. शाखा कराड येथे जास्तीत जास्त लाभप्रद योजनेमध्ये केली आहे.



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## \* नफा विभागणी :-

अहवाल सालात संस्थेस एकूण निव्वळ नफा रु.२,३२,५३,४४२.६२ इतका झाला आहे. त्यामध्ये मागील सालचा शिल्लक नफा रु.५५७.२९ मिळून एकूण निव्वळ नफा रु.२,३२,५३,९९९.८३ एवढा झाला आहे. या नफ्याची विभागणी पुढीलप्रमाणे करणेस आपणापुढे सादर केली आहे.

| अ.नं. | तपशील                       | रक्कम<br>रुपये पैसे   |
|-------|-----------------------------|-----------------------|
| १.    | राखीव निधी                  | ५८,९५,०००-००          |
| २.    | लाभांश १५% (प्रपोज्ड)       | २६,३५,२९२-००          |
| ३.    | इमारत निधी                  | १,००,०००-००           |
| ४.    | लाभांश समीकरण निधी          | ३,६०,०००-००           |
| ५.    | सेवक कल्याण निधी            | ३,००,०००-००           |
| ६.    | सभासद कल्याण निधी           | २,५८,०००-००           |
| ७.    | ग्रॅज्युईटी फंड             | ६,८५,०००-००           |
| ८.    | संशयित व बुडीत निधी         | १,३९,००,०००-००        |
| ९.    | पुढील वर्षाकरिता शिल्लक नफा | ७८७-८३                |
|       | <b>एकूण</b>                 | <b>२,३२,५३,९९९-८३</b> |

वरील प्रमाणे नफा वाटप करण्यास संचालक मंडळाने शिफारस केली आहे. त्यास आपली मान्यता मिळावी.

## \* लाभांश :

सन २०२२-२०२३ करिता संचालक मंडळ १५% प्रमाणे लाभांश वाटप करणेबाबत शिफारस करित आहे. त्यास या सभेची मंजूरी मिळाले नंतर मंजूर लाभांशाची रक्कम प्रती वर्षाप्रमाणे सभासदांचे सेव्हिंग्ज ठेव खाती वर्ग केली जाईल.

## \* संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईकांना दिलेल्या कर्जाचा तपशील :

महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० कलम ७५ (२) नुसार संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांचे कडून अहवालसाल अखेर येणे कर्ज रु.७.४५ कोटी इतके आहे. त्या पैकी थकबाकी काहीही नाही.

## \* शाखा स्थिती :

अहवाल सालात संस्थेच्या खालील सर्व शाखा आर्थिक दृष्ट्या सक्षम व स्वयंपूर्ण आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती पुढीलप्रमाणे

(रु. लाखात)

| अ.नं. | शाखा          | ठेवी            | कर्जे          | नफा           | तोटा         |
|-------|---------------|-----------------|----------------|---------------|--------------|
| १.    | हेड ऑफिस      | ---             | ---            | १५.४४         | ---          |
| २.    | गुरुवार पेठ   | ३५९३.०८         | २९८३.०३        | १८.३२         | ---          |
| ३.    | शनिवार पेठ    | २०८२.८८         | १५३८.३९        | ४०.७७         | ---          |
| ४.    | सातारा        | ९८५.९६          | ८९६.५८         | ५०.१५         | ---          |
| ५.    | मलकापूर       | ७२४.४३          | ४३५.६३         | ८.०७          | ---          |
| ६.    | मार्केट यार्ड | १३२९.६९         | १३९८.५८        | २९.७७         | ---          |
| ७.    | स्टेशन रोड    | १९५४.२९         | १५२३.८९        | ९३.९६         | ---          |
| ८.    | पुणे          | ३६५.७६          | ५२७.८३         | ---           | २३.९५        |
|       | <b>एकूण</b>   | <b>१९०२७.२९</b> | <b>८४२३.९३</b> | <b>२५५.६८</b> | <b>२३.९५</b> |

## \* लेखा परिक्षण :

संस्थेचे सन २०२२-२३ चे वैधानिक लेखापरिक्षण मे.विनोद एल. सावंत अॅण्ड कं., चार्टर्ड अकौंटंट्स, कराड यांनी पूर्ण केले असून त्यांनी संस्थेचा सन २०२२-२३ करिता लेखापरिक्षण वर्ग 'अ' प्रदान केला आहे.

संस्थेचे सन २०२२-२०२३ चे अंतर्गत लेखापरिक्षण खाली नमूद केले चार्टर्ड अकौंटंट्स यांनी तिमाही पद्धतीने पूर्ण केले असून त्यांनी त्यांचे शाखावार तिमाही लेखापरिक्षण अहवाल संस्थेस सादर केले आहेत.

| अ.नं. | शाखा                              | अंतर्गत लेखापरिक्षक                           |
|-------|-----------------------------------|-----------------------------------------------|
| १.    | मुख्य कार्यालय व शाखा गुरुवार पेठ | मे. पी.एल. कुलकर्णी अॅण्ड कंपनी, सी.ए., कराड. |
| २.    | शनिवार पेठ व मार्केट यार्ड        | निनाद पी. शहा सी.ए. कराड                      |
| ३.    | सातारा                            | विजयकुमार क्षीरसागर अॅण्ड असो. सी.ए., सातारा  |
| ४.    | मलकापूर                           | मे. व्ही. आर. लाटकर अॅण्ड कं. सी.ए., कराड     |
| ५.    | शाखा स्टेशन रोड                   | मे. अक्षय तारळेकर अॅण्ड असो., सी.ए., कराड     |
| ६.    | पुणे                              | मे. सनएसव्हीजी अॅण्ड असो., सी.ए., पुणे        |

लेखापरिक्षण कालावधीत लेखापरिक्षक यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून काही मार्गदर्शनपर सूचना केल्या आहेत, त्याबद्दल संचालक मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहे.

सन २०२१-२०२२ चे टॅक्स ऑडिटचे काम मे.अनिल एस. कुलकर्णी आणि कंपनी, चार्टर्ड अकौंटंट्स, कराड यांनी पूर्ण केले असून त्यांनी त्यांचा टॅक्स ऑडिट रिपोर्ट संस्थेस सादर केला आहे.



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## \* सभासद अपघात विमा योजना :

प्रतिवर्षाप्रमाणे संस्थेने युनायटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी लि., कराड यांचे सहकार्याने सर्व सभासदांकरिता व्यक्तिगत अपघात विमा योजना राबविली आहे. तसेच गतवर्षाप्रमाणे यावर्षीही संस्थेचे (वय वर्षे ७० चे आतील) सर्व सभासदांचा प्रत्येकी **रु. १,००,०००/- रक्कमेचा अपघाती विमा** उतरविला आहे.

## \* संस्थेमार्फत सेवकांना देण्यात येणाऱ्या आर्थिक सुविधा :

प्रतिवर्षाप्रमाणे संस्थेमार्फत सेवकांना खालील आर्थिक सुविधा देणेत आल्या आहेत.

१. भविष्य निर्वाह निधी योजना.
२. ग्रुप ग्रॅज्युईटी योजना.
३. अपघात विमा योजना, फॅमिली फ्लोटर मेडिकलेम योजना.
४. बोनस/सानुग्रह अनुदान, इन्सेंटीव्ह इ.

## \* संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक :

अहवाल सालात संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि. २८/१०/२०२२ रोजी आपणा सर्व सभासदांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडली. सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद..!

## \* आधुनिक तंत्रज्ञान :

आपल्या संस्थेच्या सर्व शाखा सन १९९५ पासून संगणकीकृत आहेत. परंतु संस्थेने आधुनिक बँकिंगच्या सर्व अत्याधुनिक सेवा सभासदांना उपलब्ध करून देणेचे हेतूने 'विन्डोज बेस कोअर बँकिंग संगणक प्रणाली' कार्यान्वित केली आहे.

अहवाल सालात संस्थेने सभासदांच्या सोयीसाठी ICICI बँकेचे सहकार्याने स्वतःचे मोबाईल ॲप विकसीत केले असून त्याद्वारे RTGS, NEFT, IMPS, UPI Inward, Outward इ. द्वारे फंड ट्रान्सफर व रिसीव्ह करणेची सुविधा विनामुल्य सुरु केली आहे. तसेच e-payment of Taxes, Utility Bill Payment, e-stamping Registration Fee इ. भरणा करण्याची सोय अत्यल्प दरात सुरु केलेली आहे याचा सभासदांनी लाभ घ्यावा.

संस्थेची अद्ययावत स्वरूपात वेबसाईट (www.parshwanathpatsanstha.com) या नावे सुरु करण्यात आली असून त्यावर संस्थेबाबतची सर्व माहिती सभासदांसाठी उपलब्ध केली आहे.

## \* सामाजिक बांधिलकी :

संस्थेने सामाजिक बांधिलकी व ऋण जोपासणेचे दृष्टीने समाजातील होतकरू व गरजू शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत केली आहे. तसेच प्रसंगानुरूप गरजू व्यक्तींना शस्त्रक्रिया, वैद्यकीय कारणांकरिता, अंध व अपंग विद्यार्थ्यांना, क्रीडा स्पर्धांना सढळ हस्ते मदत दिली आहे. तसेच विविध समाज उपयोगी कार्यक्रमात सहभागी होऊन सहकार्य केले आहे.

सभासद व त्यांचे कुटुंबियांना आजारपणात रुग्णालयातून घरी विश्रांती घेत असतेवेळी **विविध वैद्यकीय उपकरणे, साधनसामुग्री** तात्पुरत्या स्वरूपात वापरासाठी विकत अथवा भाड्याने घ्यावी लागते, वापरानंतर त्याची उपयोगशुन्यता व त्यासाठी मोजावी लागणारी किंमत याचा सारासार विचार करून संस्थेने सामाजिक बांधिलकीचे हेतूने अशी वैद्यकीय उपकरणे **तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी मोफत पुरवण्याचा उपक्रम संस्थेमार्फत हाती घेतला आहे.** त्याचा सभासदांनी जास्तीत-जास्त उपयोग करून घ्यावा, ही विनंती.

## \* अभिनंदन :

फेब्रुवारी, मार्च २०२३ मध्ये संपन्न झालेल्या शालेय व माध्यमिक शालांत परिक्षांमध्ये (एस.एस.सी. व एच.एस.सी.) आपल्या संस्थेचे सभासदांच्या पाल्यांनी मिळविलेल्या भरघोस यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन, त्याचप्रमाणे या सहकारी वर्षामध्ये ज्या सभासदांचे पाल्य पदवीधर / डीप्लोमा होल्डर झाले असतील तसेच त्यांनी क्रीडा, सांस्कृतिक, कला, नृत्य व गायन या क्षेत्रात यश मिळविले असेल अशा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.

## \* श्रद्धांजली :

अहवाल सालात जे ज्ञात, अज्ञात, सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर व्यक्ती, समाजसुधारक, सैनिक, सामाजिक कार्यकर्ते पंचत्वात विलीन झाले. त्यांचे पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली !

## \* आभार व समारोप :

संस्थेचे सर्व माजी संचालक व पदाधिकारी यांनी वेळोवेळी संस्थेस दिलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार !



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



अहवाल सालात खालील मान्यवर व्यक्तींनी संस्थेस मोलाचे मार्गदर्शन केले आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत.

- ★ मा. श्री. अनिल कवडे साहेब, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे
- ★ मा. श्री. ज्ञानदेव मुकणे साहेब, अप्पर आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे
- ★ मा. श्री. अरुण काकडे साहेब, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर
- ★ मा. श्री. मनोहर माळी साहेब, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा
- ★ मा. श्री. संदीप जाधव साहेब उपनिबंधक, सहकारी संस्था, कराड

त्याचप्रमाणे आयुक्त व निबंधक सहकारी संस्था कार्यालय पुणे, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा व कराड कार्यालय व त्यांचे सहकारी यांनी संस्थेस वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे व त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

संस्थेचे अंतर्गत लेखा परिक्षक श्री. पी. एल. कुलकर्णी, श्री. निनाद शाह, श्री. व्ही. आर. लाटकर व श्री. अक्षय तारळेकर चार्टर्ड अकौंटंटस्, कराड, श्री. विजयकुमार क्षीरसागर, चार्टर्ड अकौंटंटस्, सातारा व श्री. सतिश नाडे, चार्टर्ड अकौंटंटस्, पुणे त्यांचे सहकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

संस्थेचे टॅक्स ऑडीटर मे. अनिल एस. कुलकर्णी, चार्टर्ड अकौंटंटस् कराड यांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

संस्थेच्या विकासास व प्रगतीस हातभार लावणाऱ्या सर्व सभासद ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक या सर्वांचे मनःपूर्वक आभार, त्याचप्रमाणे संस्थेचे कायदे सल्लागार अॅड. श्री. आर. सी. शाह, अॅड सौ. उषा आर. भेदा, अॅड. श्री ए. टी. घाटे सर्व रा. कराड अॅड श्री. डी. एच. पवार रा. सातारा, अॅड. श्री. सी. डी. माने सांगली, अॅड. धनंजय खुर्जेकर, श्री. अरविंद शहा रा. पुणे, इमारत मुल्यांकन करणारे श्री. संजय ओसवाल, कुशारे असोसिएट, सोने - चांदी मूल्यांकन करणारे मे. स्वरूपचंद कृष्णाजी ओसवाल, मे. सोनिग्रा ज्वेलर्स, मे. एम. ए. मुखेडकर रा. सर्व कराड, मे. घोडके सराफ सातारा, मे. नवकार ज्वेलर्स पुणे यांनी संस्थेस वेळोवेळी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

संस्थेचे दैनंदिन व्यवहारामध्ये विविध बँकर्सनी दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

संस्थेने राबविलेली सभासद अपघात विमा योजना व संस्थेचे इतर विम्याचे कामकाजाबाबत संस्थेस वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य दिल्याबद्दल युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी लि., कराड व दि न्यु इंडिया एशोरन्स कंपनी लि., कराड यांचे शाखाधिकारी व त्यांचे सहकारी यांचे मनःपूर्वक आभार तसेच संस्थेचे सेवक ग्रुप ग्रॅच्युईटी योजनेकामी सहकार्य दिल्याबद्दल एल.आय.सी. ऑफिस सातारा यांचे मनःपूर्वक आभार.

संस्थेच्या प्रगतीकरिता दिलेल्या योगदानाबद्दल संस्थेचा सर्व सेवक वर्ग व पिम्मी एजंटस् यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.

संस्थेचे प्रगतीकरिता ज्या मान्यवर व्यक्तींनी वेळोवेळी सहकार्य दिले आहे परंतु अनवधानाने त्यांचे आभार मानावयाचे राहिले असतील तर अशा सर्व मान्यवर व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.

मी संचालक मंडळाचे वतीने दि. ३१ मार्च २०२३ रोजीचा ताळेबंद व नफा तोटा पत्रक आपणापुढे मंजूरीसाठी सादर करित आहे. त्यास मान्यता द्यावी, ही नम्र विनंती.

आपला सहकारी

**श्री. सुहास शांतिलाल शाह**

चेअरमन





## हिशोब पद्धतीची माहिती

**प्रमुख हिशोबी धोरणे** (Significant Accounting Policies) संस्थेची प्रमुख हिशोबी धोरणे पुढीलप्रमाणे :-

### १) हिशोबाची मुलतत्वे :

संस्थेचे हिशोब व आर्थिक पत्रके ही प्रामुख्याने आयकर कायदा कलम १४५ (१) अन्वये व्यापारी पद्धतीचा (Mercantile System) अवलंब करून ठेवलेली आहे.

### २) गुंतवणूक :

१) सहकार खात्याने नागरी सहकारी पतसंस्थांकरीता गुंतवणूक विषयी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार संस्थेची गुंतवणूक पुढीलप्रमाणे नोंदविली आहे.

अ) सहकारी, शेड्युलड सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांमधील मुदत ठेवीमध्ये केलेली दीर्घकालीन गुंतवणूक ही ताळेबंदात खरेदी किंमतीत दर्शविली आहे.

२) सर्व गुंतवणूकीवरील व्याज व्यापारी पद्धतीने नोंदविले आहे.

### ३) कर्जे :

सहकार खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्जाची उत्पादीत (Standard), दुय्यम (Sub Standard), संशयित (Doubtful), बुडीत (Loss Assets) कर्जे अशाप्रकारे वर्गीकरण केलेले असून, सदर कर्जावर संस्थेने सहकार खात्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक ती तरतूद केली आहे.

### ४) स्थिर मालमत्ता व घसारा :

१. ताळेबंदामध्ये ऑफिस इमारतीचे मुल्य खरेदी दराप्रमाणे दर्शविले आहे.

२. संस्थेने आपल्या मालकीच्या ऑफिस इमारतीचे दिनांक ३१ मार्च २००९ रोजी पुर्नमुल्यांकन केले असून या मालमत्तेची बाजारभावाप्रमाणे होणारी किंमत व ताळेबंदात दर्शविलेली मुळ खरेदी किंमत यातील फरक इमारत पुर्नमुल्यांकन खाते व इमारत पुर्नमुल्यांकन निधी म्हणून ताळेबंदात दोन्ही बाजूस दर्शविली आहे. संस्थेने इमारतीचे पुर्नमुल्यांकनावर सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये आयकर कायद्यातील तरतुदीनुसार घसारा आकारला आहे.

३. चल मालमत्ता या पुस्तकी किंमतीमधून घसारा वजा जाता शिल्लक असणाऱ्या किंमतीस ताळेबंदात दर्शविलेल्या आहेत.

४. संस्थेच्या चल मालमत्तेवरील घसारा हा घटत्या पद्धतीचा वापर करून (Written Down Value Method) नोंदविला आहे व घसारा हा आयकर कायद्यातील तरतुदीप्रमाणे आकारला आहे.

### ५) उत्पन्नाव खर्च संकल्पना :

अ) उत्पन्नाच्या सर्वसाधारण मुख्य बाबी या प्रामुख्याने येणे पद्धतीने हिशोबात घेतल्या आहेत. परंतु खालील उत्पन्नाच्या किरकोळ बाबी रोख वसुली पद्धतीने विचारात घेतलेल्या आहेत.

१) अनुत्पादीत कर्जावरील व्याज २) प्रोसेसिंग फी ३) सर्व्हिस, इन्सिडेंटल चार्जेस ४) कमिशन इ.

ब) नफा तोटा पत्रकात दर्शविलेले खर्च नोंदविताना प्रामुख्याने व्यापारी पद्धतीचा वापर (Mercantile System) केलेला आहे. (P.A. कर्जाबाबतची तरतुद सहकार खात्याच्या निकषाप्रमाणे केली आहे.)

### ६) शिल्लक छपाई :

संस्थेकडे दिनांक ३१ मार्च २०२३ अखेर शिल्लक असणाऱ्या छपाईची प्रत्यक्ष मोजदाद करून शिल्लक छपाई खरेदी दराने हिशोबात नोंदविली आहे.

### ७) सेवक निवृत्तीचे फायदे व सेवक बोनस बाबत :

भविष्य निर्वाह निधी कायदानुसार सेवक भविष्य निर्वाह निधी व फॅमिली पेन्शन फंड हा मा. आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कोल्हापूर यांचेकडे भरलेला आहे. तसेच संस्थेने एल. आय. सी. ऑफ इंडिया, शाखा-सातारा कार्यालयाकडे सेवकांचे हिताचा विचार करून ग्रुप ग्रॅज्युईटी इन्शुरन्स पॉलीसी घेतली असून त्याचा विमा हप्ता एल. आय. सी. ऑफ इंडिया, शाखा-सातारा येथे भरलेला आहे. त्याचप्रमाणे पेमेंट ऑफ बोनस अॅक्ट १९२५ चे तरतुदीनुसार सेवकांना बोनस व संचालक मंडळाचे शिफारसीनुसार सानुग्रह अनुदान देणेबाबत तरतूद केली आहे.



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## - संस्थेची सांपत्तिक स्थिती -

(\* व्यतिरिक्त सर्व आकडे लाखामध्ये )

| तपशील                  | २०१८-२०१९ | २०१९-२०२० | २०२०-२०२१ | २०२१-२०२२ | २०२२-२०२३      |
|------------------------|-----------|-----------|-----------|-----------|----------------|
| सभासद *                | २९५४      | २९५७      | ३१४५      | ३१९६      | ३३६४           |
| शाखा *                 | ७         | ७         | ७         | ७         | ७              |
| सेवक *                 | ५९        | ५८        | ५८        | ५५        | ५५             |
| ऑडिट वर्ग *            | “अ”       | “ब”       | “अ”       | “अ”       | “अ”            |
| लाभांश *               | १५%       | १५%       | १५%       | १५%       | १५% (प्रपोज्ड) |
| भागभांडवल              | १५४.०२    | १५७.८३    | १६५.००    | १७४.४१    | १७८.०९         |
| राखीव निधी             | ७५३.११    | ८५०.७५    | ९१५.९५    | ९७१.७४    | १०३३.१९        |
| इतर निधी               | २४९२.९०   | २८५७.२०   | ३११९.७९   | ३२३१.७८   | ३३८०.६६        |
| ठेवी                   | ११९०६.१६  | ११४८९.८४  | ११०७५.९१  | ११३२६.९९  | ११०२७.२१       |
| कर्जे                  | ९०३५.३८   | ८५५६.९७   | ८३२५.६७   | ८७४१.०१   | ८४२३.९३        |
| गुंतवणूक               | ६१८१.७३   | ६७४१.६१   | ७२४६.८३   | ७४९१.३७   | ७१४३.९६        |
| खेळते भांडवल           | १६४४८.७२  | १६४००.३६  | १६७९९.२२  | १७४०४.६०  | १६६१३.३६       |
| निव्वळ नफा             | ३८९.६८    | २६०.०४    | २२२.५२    | २४४.७८    | २३२.५४         |
| निव्वळ एन पी ए प्रमाण* | ०.००%     | ०.००%     | ०.००%     | ०.००%     | ०.००%          |

## \* आर्थिक प्रमाणके \*

| अ.नं. | तपशील                                                           | वर्ष २०२१-२०२२ | वर्ष २०२२-२०२३ |
|-------|-----------------------------------------------------------------|----------------|----------------|
| १)    | एकूण उत्पन्नाचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण                  | ७.६६ %         | ८.०७ %         |
| २)    | व्याज खर्चाचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण                    | ४.९६ %         | ५.२५ %         |
| ३)    | व्यवस्थापकीय व प्रशासकीय खर्चाचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण | १.२८ %         | १.४१ %         |
| ४)    | तरतुदीचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण                         | ०.००५ %        | ०.००६ %        |
| ५)    | निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण                   | १.४१ %         | १.४० %         |
| ६)    | भागभांडवलाचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण                     | १.०० %         | १.०७ %         |
| ७)    | राखीव व इतर निधींचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण              | २४.१५ %        | २६.५७ %        |
| ८)    | एकूण ठेवीचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण                      | ६५.०८ %        | ६६.३८ %        |
| ९)    | एकूण गुंतवणूकीचे खेळत्या भांडवलाशी शेकडा प्रमाण                 | ४३.०४ %        | ४३.०० %        |
| १०)   | एकूण कर्जाचे ठेवीशी शेकडा प्रमाण                                | ७७.१७ %        | ७६.३९ %        |
| ११)   | प्रती सेवक व्यवसाय (रु.लाखात)                                   | ३६४.८७         | ३५४.००         |
| १२)   | प्रती सेवक निव्वळ नफा (रु.लाखात)                                | ४.४५           | ४.२३           |
| १३)   | प्राथमिक व्याज दर                                               | १३.०० %        | १३.०० %        |
| १४)   | कर्जावरील सरासरी उत्पन्न                                        | १२.१४ %        | १२.१० %        |
| १५)   | गुंतवणूकीवरील सरासरी उत्पन्न                                    | ४.४८ %         | ४.४४ %         |
| १६)   | ठेवीवरील सरासरी देय व्याज                                       | ७.७४ %         | ७.७० %         |
| १७)   | व्याज उत्पन्नाचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण                         | ९९.१४ %        | ९८.५४ %        |
| १८)   | इतर उत्पन्नाचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण                           | ०.८६ %         | १.४६ %         |
| १९)   | व्याज खर्चाचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण                            | ६४.८० %        | ६४.६५ %        |
| २०)   | व्यवस्थापकीय खर्चाचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण                     | १६.७६ %        | १७.९२ %        |
| २१)   | तरतुदीचे एकूण उत्पन्नाशी शेकडा प्रमाण                           | ०.०८ %         | ०.०७ %         |
| २२)   | निव्वळ नफ्याचे एकूण उत्पन्नाशी प्रमाण                           | १८.३६ %        | १७.३६ %        |



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## एकत्रित तालेबंद पत्रक

| ३१ मार्च २०२२  |      | भांडवल व देणी                                               | रुपये        |      | पैसे | ३१ मार्च २०२३  |      |
|----------------|------|-------------------------------------------------------------|--------------|------|------|----------------|------|
| रुपये          | पैसे |                                                             | रुपये        | पैसे |      | रुपये          | पैसे |
| २,००,००,०००    | ००   | अधिकृत भागभांडवल<br>रु. १०० चे २,००,००० भाग                 |              |      |      | २,००,००,०००    | ००   |
| १,७४,४१,५००    | ००   | १. वसूल व भरणा केलेले भाग भांडवल<br>रु. १०० चे १,७८,०९४ भाग | १,७८,०९,४००  | ००   |      | १,७८,०९,४००    | ००   |
| ९,७१,७३,९९९    | १६   | २. राखीव व इतर निधी                                         | १०,३३,१९,४७५ | ९४   |      | ४४,१३,८६,३३५   | ३२   |
| १३,००,००,०००   | ००   | १. राखीव निधी                                               | १३,१०,००,००० | ००   |      |                |      |
| ३५,४२,०१२      | ००   | २. इमारत निधी                                               | ३८,९२,०१२    | ००   |      |                |      |
| ६,६६,७९४       | ००   | ३. लाभांश समीकरण निधी                                       | ६,९९,९०१     | ००   |      |                |      |
| १५,३२,९५४      | ००   | ४. स्टाफ वेल्फेअर फंड                                       | १६,०७,५३९    | ००   |      |                |      |
| ४,१६,९१६       | ००   | ५. सभासद कल्याण निधी                                        | ३,५०,२५६     | ००   |      |                |      |
| १५,३२,४०३      | ००   | ६. शैक्षणिक शिष्यवृत्ती निधी                                | १४,८१,४०३    | ००   |      |                |      |
| १,७७,२२,६५२    | ७७   | ७. सार्वजनिक धर्मादाय निधी                                  | १,७७,२२,६५२  | ७७   |      |                |      |
| ९,३९,१७,३९५    | १८   | ८. इमारतीवरील घसारा निधी                                    | ९,१८,३७,३९५  | १८   |      |                |      |
| ००             | ००   | ९. अ. संशयित व बुडीत कर्ज निधी                              | ३,२५,००,०००  | ००   |      |                |      |
| २,५०,००,०००    | ००   | ब. संशयित व बुडीत (गुंतवणूक निधी)                           | ४,५०,००,०००  | ००   |      |                |      |
| ३,५०,००,०००    | ००   | १०. गुंतवणूक चढउतार निधी                                    |              | ००   |      |                |      |
| ३६,८३,०२५      | २३   | ११. एन. पी. ए. कर्ज निधी                                    | ३३,१४,७२२    | २३   |      |                |      |
| ३५,००,०००      | ००   | १२. इमारत पुर्न:मुल्यांकन निधी                              | २०,००,०००    | ००   |      |                |      |
| ६,१९,८२०       | ४४   | १३. पी. ए. कर्ज निधी                                        | ६,०९,८२०     | ४४   |      |                |      |
| ७,८८,०००       | ००   | १४. वैद्यकीय व शैक्षणिक मदत निधी                            | ७,९५,०९६     | ००   |      |                |      |
| ५०,००,०००      | ००   | १५. सहकार शिक्षण व प्रशिक्षण निधी                           | ५०,००,०००    | ००   |      |                |      |
| २,५५,९०९       | ७६   | १६. समारंभ निधी                                             | २,५५,९०९     | ७६   |      |                |      |
| ००             | ००   | १७. जनरल निधी                                               | १५२          | ००   |      |                |      |
|                |      | १८. ग्रॅज्युईटी फंड                                         |              |      |      |                |      |
| ६१,६६,४५,१३७   | ००   | ३. ठेवी                                                     | ६१,१२,६१,२०२ | ००   |      | १,१०,२७,२०,९४४ | ४०   |
| २,१८,१५,७५३    | ५०   | १. मुदत ठेव                                                 | २,२६,४३,८६०  | ५०   |      |                |      |
| १२,०७,३३,८४६   | ००   | २. दाम दिडपट ठेव                                            | १०,५३,५४,१०८ | ००   |      |                |      |
| ४,५०६          | ००   | ३. दाम दुप्पट ठेव                                           | ४,५०६        | ०    |      |                |      |
| १७,१४,९८,३३६   | ००   | ४. दाम तिप्पट ठेव                                           | १७,००,५६,६२२ | ००   |      |                |      |
| ५,०६,२८७       | ००   | ५. पेन्शन ठेव                                               | ५,०६,२८७     | ००   |      |                |      |
| ३९,६०,३४९      | ००   | ६. धनवर्धीनी ठेव                                            | ४७,४१,९९०    | ००   |      |                |      |
| ५१,११,४९०      | ००   | ७. रिकरींग ठेव                                              | ५४,३५,४३०    | ००   |      |                |      |
| २,५०,१९,३७१    | ००   | ८. रोज बचत ठेव                                              | १,२८,५६,४८१  | ००   |      |                |      |
| १,९०,८००       | ७१   | ९. अत्यल्प बचत ठेव                                          | १,८५,५३२     | १०   |      |                |      |
| ४,०८,१८,८५६    | ००   | १०. स्पेशल सेव्हिंग्ज ठेव                                   | ३,४०,१८,३१०  | ००   |      |                |      |
| ६,०६,१८,६१०    | ६५   | ११. श्री पार्श्व धनसंचय ठेव                                 | ६,४८,३५,००३  | ८९   |      |                |      |
| ३६,२६,२३४      | ९६   | १२. सेव्हिंग्ज ठेव                                          | ५३,४२,६९७    | ०३   |      |                |      |
| १८,२८,४००      | ००   | १३. चालू ठेव                                                | २०,६७,४००    | ००   |      |                |      |
| ३,२८,४३,६४८    | ००   | १४. लॉकर ठेव                                                | ४,३४,५९,४२४  | ००   |      |                |      |
| ९२,६३,८३८      | ००   | १५. श्री पार्श्व मुदत ठेव                                   | २५,९४,११८    | ००   |      |                |      |
| १,४१,५००       | ००   | १६. पार्श्व स्पेशल सेव्हिंग्ज ठेव                           | ८६,५००       | ००   |      |                |      |
| १,७९,४५,८२१    | ००   | १७. मंगलमुर्ती ठेव                                          | १,६१,१३,०६९  | ००   |      |                |      |
| १,२६,४१६       | ८७   | १८. पार्श्व धनवृद्धी ठेव                                    | ११,५८,४०३    | ८८   |      |                |      |
|                |      | १९. कॅश क्रेडिट खातेवरील जमा बाकी                           |              |      |      |                |      |
| ४,०४,००,०४०    | २३   | ४. बँक कर्ज                                                 |              |      |      | ००             | ००   |
| २,९१,०६,६८७    | ००   | १. दि कराड अर्बन को-ऑप. बँक गुरुवार पेठ ओडी                 |              | ००   | ००   |                |      |
|                |      | २. एस. व्ही. सी. बँक शाखा कराड ओडी                          |              | ००   | ००   |                |      |
| १,६३,९९,९९,३१० | ४६   | पुढील पानावर                                                |              |      |      | १,५६,१९,१६,६७९ | ७२   |



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



३१/०३/२०२३ रोजीचे

| ३१ मार्च २०२२<br>रुपये | पैसे | जिंदगी व येणी                                          | रुपये        | पैसे | ३१ मार्च २०२३<br>रुपये | पैसे |
|------------------------|------|--------------------------------------------------------|--------------|------|------------------------|------|
| १,२२,७४,३४९            | ००   | १. हातावरील रोख शिल्लक                                 |              |      | १,१७,४७,०८०            | ००   |
| ३,७४,४३,२७२            | ४६   | २. बँकेतील शिल्लक                                      |              |      | २,६९,१४,४९६            | ७१   |
| ६५,८१,५६,६०६           | ००   | ३. मागणी व अल्प सुचना ठेव                              |              |      | ६१,३६,१६,२८६           | ००   |
|                        |      | ४. गुंतवणूक                                            |              |      | १०,०७,८०,०००           | ००   |
| ६,८२,५०,०००            | ००   | १. सातारा जि.म.सह.बँक मुदत ठेव (रिझर्व्ह फंड गुंतवणूक) | ६,८२,५०,०००  | ००   |                        |      |
| २,२७,००,०००            | ००   | २. टी.जे.एस.बी. बँक मुदत ठेव (रिझर्व्ह फंड गुंतवणूक)   | ३,२५,००,०००  | ००   |                        |      |
| २५,०००                 | ००   | ३. सातारा जि.म.सह. बँक शेअर्स                          | २५,०००       | ००   |                        |      |
| ५,०००                  | ००   | ४. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन शेअर्स            | ५,०००        | ००   |                        |      |
|                        |      | ५. कर्जे                                               |              |      | ८४,२३,९३,३९१           | ७०   |
| ९,६८,१०१               | ००   | १. सामान्य कर्ज                                        | ७,४९,४५२     | ००   |                        |      |
| ९,१५,९३,७२८            | ६०   | २. हायपोथिकेशन कर्ज                                    | ८,८०,००,८५६  | ६०   |                        |      |
| १,२५,२८७               | ००   | ३. कॅश क्रेडिट कर्ज                                    | ८३,६७७       | ००   |                        |      |
| ३२,०७,५९,८३०           | ९८   | ४. हायपोथिकेशन कॅश क्रेडिट कर्ज                        | ३०,९१,४५,०२२ | १०   |                        |      |
| २,५९,५९,३८७            | ००   | ५. सोनेतारण कर्ज                                       | २,०३,४९,७०४  | ००   |                        |      |
| २,९७,७०,७८२            | ००   | ६. मुदत ठेव तारण कर्ज                                  | ३,२५,८७,६९०  | ००   |                        |      |
| ३०,००,८४,००५           | ००   | ७. स्थावर तारण कर्ज                                    | ३२,६५,६१,४०९ | ००   |                        |      |
| ९,३८,६१,११६            | ००   | ८. मालतारण कर्ज                                        | ५,२३,६५,२४५  | ००   |                        |      |
| १,०९,६३,६१०            | १०   | ९. मुदत ठेव ओव्हर ड्राफ्ट                              | १,२३,१९,४४७  | ००   |                        |      |
| १६,०६४                 | ००   | १०. रोज बचत ठेव तारण कर्ज                              | २,३०,८८९     | ००   |                        |      |
| १,०९,५३,२४०            | ००   | ६. परफॉर्मिंग लोन अकाउंट                               |              |      | ९७,३४,७४१              | ००   |
|                        |      | ७. डेडस्टॉक, फर्निचर, फिटिंग्स इ.                      |              |      | ८९,०१,७११              | ५५   |
| ४,०२,८६१               | १७   | १. डेडस्टॉक                                            | ३,६२,५६९     | १७   |                        |      |
| ५९,७६,५३८              | ८२   | २. फर्निचर, फिटिंग्स व फिक्चर्स                        | ५५,१६,९७६    | ८२   |                        |      |
| २,६०,४५४               | ०८   | ३. कॉम्प्युटर हार्डवेअर                                | १,८७,७५७     | ०८   |                        |      |
| १,९८,४४१               | ६८   | ४. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर                                | ७,९६,६३६     | ४२   |                        |      |
| १,९४,३५९               | ५८   | ५. मशिनरी                                              | १,६५,२०४     | ५८   |                        |      |
| १,९८,९७४               | ००   | ६. एअर कंडिशनर                                         | १,६९,१२७     | ००   |                        |      |
| १,६५,८४५               | १०   | ७. यु.पी.एस. अँड बॅटरीज                                | १,३९,७८६     | ४८   |                        |      |
| १,१४५                  | ००   | ८. बुक्स अँड लायब्ररी                                  | १,०३२        | ००   |                        |      |
| १३,७०६                 | ००   | ९. इंटरकॉम सिस्टीम                                     | ११,६५०       | ००   |                        |      |
| ३,१६,०६९               | ००   | १०. इंटेरिअर डेकोरेशन                                  | २,८४,४६२     | ००   |                        |      |
| ३,१४,४५०               | ००   | ११. वाहन                                               | २,६७,२८२     | ००   |                        |      |
| ५,०३,३१७               | ००   | १२. लॉकर्स                                             | ४,५२,९८४     | ००   |                        |      |
| १,१०,५७५               | ८०   | १३. सिक्युरिटी सिस्टीम                                 | १,००,७००     | ८०   |                        |      |
| ३,५३,३३४               | ००   | १४. बिल्डींग फ्रंट इलिव्हेशन                           | ३,१८,०००     | ००   |                        |      |
| २,१२,५७२               | २०   | १५. सोलर सिस्टीम                                       | १,२७,५४३     | २०   |                        |      |
|                        |      | ८. इमारत                                               |              |      | २,१०,३७,३७५            | ००   |
| १,७७,२२,६५२            | ७७   | १. ऑफिस इमारत                                          | १,७७,२२,६५२  | ७७   |                        |      |
| ३६,८३,०२५              | २३   | २. ऑफिस इमारत पुर्न:मुल्यांकन                          | ३३,१४,७२२    | २३   |                        |      |
| ३,०२,०४५               | ००   | ९. छपाई शिल्लक                                         |              |      | २,२५,७५०               | ००   |
| १,७१,४८,३९,७४५         | ५७   | पुढील पानावर                                           |              |      | १,६३,५३,५०,८३१         | ९६   |



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## एकत्रित ताळेबंद पत्रक

| ३१ मार्च २०२२  |      | भांडवल व देणी                     | ३१ मार्च २०२३  |      |
|----------------|------|-----------------------------------|----------------|------|
| रुपये          | पैसे |                                   | रुपये          | पैसे |
| १,६३,९९,९९,३१० | ४६   | मागील पानावरून                    | १,५६,९९,९९,६७९ | ७२   |
|                |      | ५. इतर देणी                       | ५२,८९,३०९      | ००   |
| २१,७७४         | ००   | १. टेलिफोन चार्जेस देणे           | १७,४७५         | ००   |
| १५,६००         | ००   | २. इलेक्ट्रीक चार्जेस देणे        | २१,५००         | ००   |
| ६,३०,०००       | ००   | ३. ऑडिट फी देणे                   | ६,३०,०००       | ००   |
| १,५०,०००       | ००   | ४. प्रशिक्षण खर्च देणे            | ०              | ००   |
| १०,२८,६७५      | ००   | ५. एक्सग्रॅशिया देणे              | ११,२४,६००      | ००   |
| ५,२३६          | ७८   | ६. इतर अनामत                      | २,९२,२१७       | ००   |
| ३३,७७९         | ००   | ७. लिगल चार्जेस देणे              | ३३,७७९         | ००   |
| १०,३०,०००      | ००   | ८. लिगल फी देणे                   | १०,००,०००      | ००   |
| ९०             | ००   | ९. लाभांश देणे                    | १५०            | ००   |
| २१,६९,३००      | ००   | १०. इन्सेन्टीव्ह देणे             | २१,६९,३००      | ००   |
| ००             | ००   | ११. युपिआय इन्व्हर्ड              | २८०            | ००   |
| ७,०६,४९,४५२    | ००   | ६. व्याज देणे ठेवीवरील            |                |      |
|                |      | ७. इतर तरतुदी                     |                |      |
| ५,६२,०६,९७०    | ६०   | १. एन. पी. ए. इंटरेस्ट रिझर्व्ह   | ६,२२,२३,९५९    | ६०   |
| १,४६,०४,३२९    | ००   | २. व्याज सस्पेन्स अकौंट           | ९७,३४,७४९      | ००   |
| २,६४,५८३       | ००   | ३. बी. ओ. बी. लिगल केस खर्च तरतूद | २,६४,५८३       | ००   |
|                |      | ८. नफा/तोटा                       |                |      |
| ५,०९९          | ५७   | मागील वर्षाचा शिल्लक नफा          | ५५७            | २९   |
| २,४४,७३,९८६    | ६४   | चालू वर्षाचा नफा                  | २,३२,५३,४४२    | ६२   |
|                |      |                                   |                |      |
|                |      |                                   |                |      |
| १,८९,९२,७९,३७० | ०५   | एकूण                              | १,७३,३२,९५,५३८ | ९५   |

### \* संचालक मंडळ \*

श्री. राजीव मणिलाल शाह  
 श्री. अतुल केशवलाल दोशी  
 श्री. कांतीलाल तिलोकचंद ओसवाल  
 श्री. दिपक वाडीलाल शाह  
 श्री. सुहास शांतीलाल शाह (नेर्लेकर)  
 श्री. राजेश भिकालाल मेहता  
 श्री. सुनिल कांतीलाल शाह

संचालक  
 संचालक  
 संचालक  
 संचालक  
 संचालक  
 संचालक  
 संचालक

डॉ. श्री. प्रशांत पोपटलाल शाह  
 सौ. सुचिता महेन्द्रकुमार शाह  
 सौ. आरती स्वप्निल शाह  
 श्री. हरिभाऊ भिमराव करडे  
 श्री. चेतन कांतीलाल शाह  
 श्री. राकेश लालचंद शाह

संचालक  
 संचालिका  
 संचालिका  
 संचालक  
 संचालक  
 संचालक



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## ३१/०३/२०२३ रोजीचे

| ३१ मार्च २०२२<br>रुपये | पैसे | जिंदगी व येणी                                   | रुपये       | पैसे | ३१ मार्च २०२३<br>रुपये | पैसे |
|------------------------|------|-------------------------------------------------|-------------|------|------------------------|------|
| १,७१,४८,३९,७४५         | ५७   | मागील पानावरून                                  |             |      | १,६३,५३,५०,८३९         | ९६   |
|                        |      | १०. इतर येणी                                    |             |      | २,५७,२९,४२२            | ५९   |
| १,९४,२९,४६४            | ७६   | १. इन्कम टॅक्स येणे                             | २,०३,७९,३७७ | ४७   |                        |      |
| १८,३५,८९७              | १०   | २. व्याज येणे गुंतवणुकीवरील                     | १९,८७,८४४   | १०   |                        |      |
| ९,२७३                  | ००   | ३. टेलिफोन डिपॉझीट                              | ९,२७३       | ००   |                        |      |
| २,४९,३६५               | ००   | ४. म.रा.वि.मं. डिपॉझीट                          | २,४९,३६५    | ००   |                        |      |
| १०,०५,२५०              | ००   | ५. आदर अँडव्हान्स                               | २,८०,६००    | ००   |                        |      |
| ६५,१५५                 | ००   | ६. प्रिपेड एक्सपेन्सेस (इन्शुरन्स)              | ५५,२५४      | ००   |                        |      |
| १०,३९,०००              | ००   | ७. बिल्डींग डिपॉझीट                             | १०,३९,०००   | ००   |                        |      |
| १,३२,४३८               | ००   | ८. युनियन बँक चालू ठेव (सेवक ग्रुप ग्रॅच्युईटी) | १४,४३९      | ००   |                        |      |
| ३,६०,७५९               | ००   | ९. जी एस टी येणे                                | ४,४२,६२५    | ००   |                        |      |
| १२,२२,५००              | ००   | १०. अपील एक्सपेन्सेस येणे                       | १२,२९,८३३   | ००   |                        |      |
| ६,६४८                  | ०२   | ११. फास्ट टॅग येणे                              | ३,८९२       | ०२   |                        |      |
| ००                     | ००   | १२. इलेक्शन डिपॉझीट                             | ३०,०००      | ००   |                        |      |
|                        |      | ११. तरतुदी                                      |             |      |                        |      |
| ५,६२,०६,९७०            | ६०   | १. एन.पी.ए. कर्जावरील येणे व्याज                | ६,२२,२३,९५९ | ६०   | ७,२२,२३,२८३            | ६०   |
| १,४६,०४,३२९            | ००   | २. नियमीत कर्जावरील येणे व्याज                  | ९७,३४,७४९   | ००   |                        |      |
| २,६४,५८३               | ००   | ३. बी.ओ.बी. लिगल केस खर्च येणे                  | २,६४,५८३    | ००   |                        |      |
|                        |      | एकूण                                            |             |      | १,७३,३२,९५,५३८         | १५   |

नोट : दिनांक ३१/०३/२०२३ रोजी एन.पी.ए. च्या वर्गीकरणाप्रमाणे एकूण करावयाची तरतुद निश्चीत करून त्याची १००% तरतुद केली आहे.

श्री. श्रीकांत बाळकृष्ण केळकर

मुख्य व्यवस्थापक

श्री. गिरीश बाबुलाल शाह

व्हा. चेअरमन

श्री. सुहास शांतीलाल शाह

चेअरमन

तपासले, आमच्या अहवालात नमूद शेन्यास  
अनुसरून बरोबर आहे.

मे. पी. एल. कुलकर्णी आणि कंपनी

मे. निनाद शाह अँड को.

मे. सनएसव्हीजी अँड असोसिएटस्

विजयकुमार क्षीरसागर अँड असोसिएटस्

मे. व्ही. आर. लाटकर अँड कं.

मे. अक्षय तारळेकर अँड असोसिएटस्

चार्टर्ड अकौंटंटस् व अंतर्गत लेखा परिक्षक, कराड, सातारा व पुणे

तपासले, आमच्या अहवालात नमूद भाग क्र. अ, ब व क मधील  
शेन्यास अनुसरून बरोबर आहे.

मे. विनोद एल. सावंत आणि कंपनी

चार्टर्ड अकौंटंटस् व वैधानिक लेखा परिक्षक, कराड



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## नफा तोटा पत्रक

| ३१ मार्च २०२२ |      | खर्च                                    | ३१ मार्च २०२३ |      |
|---------------|------|-----------------------------------------|---------------|------|
| रुपये         | पैसे |                                         | रुपये         | पैसे |
| ८,६३,७४,९६४   | ७४   | १. व्याज दिलेले                         | ८,७२,६८,२४१   | ००   |
| १०,७२,९७९     | ८७   | १. ठेवीवरील व्याज                       |               |      |
| १,२६,७९,५१५   | ००   | २. ओडी खातेवरील                         | १,६९,१५,१५४   | ००   |
| ९,८८,३७५      | ००   | २. पगार खर्च, प्रॉव्हीडंड फंड, बोनस इ.  |               |      |
| १३,२२,३४८     | ००   | १. पगार खर्च                            | १,३४,६९,१४७   | ००   |
| ३३,२६९        | ००   | २. एक्स ग्रॅशिया व बोनस                 | ११,२४,६००     | ००   |
| ९५,८५०        | ००   | ३. प्रॉव्हीडंड फंड                      | १३,९५,९३६     | ००   |
| ३,७९,७६७      | ००   | ४. ग्रुप ग्रॅच्युइटी प्रिमीयम           | ३५,४७१        | ००   |
|               |      | ५. अॅकोमोडेशन अलॉस                      | ९०,०००        | ००   |
| ११,२०,०८०     | ००   | ३. रोज बचत कमीशन                        |               |      |
| २,३३,२९४      | ००   | ४. भाडे, कर, विमा, लाईट इ.              | ४,३९,५३५      | ००   |
| २,२५,८९०      | ००   | १. ऑफिस भाडे                            | १८,४३,११९     | ००   |
| १,४३,९७६      | ००   | २. इन्शुरन्स प्रिमीयम                   |               |      |
| १५,२५०        | ००   | ३. इलेक्ट्रीक चार्जेस                   | ११,८९,८८०     | ००   |
| २,५००         | ००   | ४. नगरपालिका कर                         | १,७८,६९८      | ००   |
| ००            | ००   | ५. लिगल फी व लिगल चार्जेस               | २,५९,६९०      | ००   |
|               |      | ६. व्यवसाय कर                           | १,४०,६४६      | ००   |
|               |      | ७. लॉकर भाडे                            | ६५,८०५        | ००   |
| ५७,१५३        | ३५   | ५. छपाई, स्टेशनरी व कॉम्प्युटर स्टेशनरी | ५,९००         | ००   |
| १३,८४७        | ००   | १. छपाई                                 |               |      |
| ४०,९१३        | ००   | २. स्टेशनरी                             | ६७,१४९        | ००   |
| ४,३३०         | ००   | ३. कॉम्प्युटर स्टेशनरी                  | ११,७८०        | ००   |
|               |      | ६. पोस्टेज                              | १४,३०६        | ००   |
|               |      | ७. इतर खर्च                             |               |      |
| २,९२,९१५      | ००   | १. इतर खर्च                             | ३,४२,५६७      | ००   |
| २,०६,०३४      | ८९   | २. टेलिफोन चार्जेस                      | २,०५,६८२      | ००   |
| ४४,६४९        | ००   | ३. वार्षिक सभा खर्च                     | ९४,४७३        | ५२   |
| ३५,४३०        | ९०   | ४. जाहीरात खर्च                         | २१,१२४        | ००   |
| १,१५०         | ००   | ५. देणगी                                | ४०,५०१        | ००   |
| ३९,४७०        | ००   | ६. इंधन खर्च                            | ४६,४१४        | ००   |
| ८२,५९७        | ००   | ७. प्रवास खर्च                          | ९३,७५३        | ००   |
| ५,००,६६५      | ००   | ८. ऑडिट फी                              | ५,६८,५४६      | ००   |
| १६,१६,८४६     | ४६   | ९. घसारा                                | १७,३०,०४९     | ००   |
| २,००,५८५      | ००   | १०. मालमत्ता दुरुस्ती व देखभाल खर्च     | ८,८६,४५७      | ८४   |
| ३०,६०७        | ३०   | ११. बँक चार्जेस                         | १२,७८७        | ९९   |
| ९,७४०         | ००   | १२. सण, समारंभ खर्च                     | ४,५९०         | ००   |
| १२,०७५        | ००   | १३. कर्ज वसुली खर्च                     | ०             | ००   |
| १२,३७५        | ००   | १४. आर. टी. ओ. ट्रेड सर्टिफिकेट खर्च    | २०,६२५        | ००   |
| १,५२,८२०      | ००   | १५. संचालक मंडळ सभा व भत्ता खर्च        | १,८१,२९१      | ००   |
| ००            | ००   | १६. सबस्क्रिप्शन                        | १६,४३२        | ००   |
| १,१४,५३०      | ९२   | १७. इंटरनेट खर्च                        | १,६७,१२८      | ८४   |
| ५,३४,१८०      | ७०   | १८. जी एस टी पेड                        | १,३७,६८१      | ९४   |
| ४,५९१         | ००   | १९. एस एम एस चार्जेस                    | ३८९           | ००   |
| १५,०००        | ००   | २०. व्हॅल्युएशन फी                      | ०             | ००   |
| २,१०२         | ३७   | २१. लॉस ऑन सेल ऑफ अॅसेट                 | ०             | ००   |
| ०             | ००   | २२. इन्कम टॅक्स                         | २,८६,४८७      | ००   |
|               |      | ८. तरतुदी                               |               |      |
| १,००,०००      | ००   | १. पी. ए. कर्ज तरतूद                    | १,००,०००      | ००   |
| ००            | ००   | २. गुंतवणुक चढउतार निधी तरतुद           | ००            | ००   |
| २,४४,७३,१८६   | ६४   | ९. निव्वळ नफा ताळेबंदाकडे वर्ग          |               |      |
|               |      |                                         |               |      |
| १३,३२,८५,८५४  | १४   | एकूण                                    | १३,३९,७१,७१५  | ७५   |



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



३१/०३/२०२३ अखेरचे

| ३१ मार्च २०२२<br>रुपये | पैसे | उत्पन्न                       | रुपये       | पैसे | ३१ मार्च २०२३<br>रुपये | पैसे |
|------------------------|------|-------------------------------|-------------|------|------------------------|------|
| ९,९९,८७,९८२            | ५०   | १. मिळालेले व्याज             | ९,८४,३७,३५९ | ००   | ९३,२०,९५,२३२           | ६२   |
| ३,२९,५७,८९०            | ६३   | १. कर्जावरील                  | ३,३४,६४,०९३ | ६२   |                        |      |
| ०                      | ००   | २. गुंतवणुकीवरील              | ९,९३,७८८    | ००   |                        |      |
|                        |      | ३. व्याज इन्कम टॅक्सवरील      |             |      |                        |      |
|                        |      | २. इतर उत्पन्न                |             |      | ९९,५६,४८३              | ९३   |
| २,९८,२०५               | ००   | १. प्रोसेसिंग फी              | ९,९३,३६६    | २५   |                        |      |
| २,६५,९७३               | ००   | २. सर्व्हिस चार्जेस           | ९,७७,७०८    | ००   |                        |      |
| ३७,५२०                 | ०९   | ३. इन्सिडेंटल चार्जेस         | ४६,८००      | ८६   |                        |      |
| ४०,२२६                 | ००   | ४. ड्राफ्ट, आर टी जी एस कमिशन | ४६,९६९      | ००   |                        |      |
| ८८,७६३                 | ००   | ५. लॉकर भाडे                  | ९,५८,५५७    | ००   |                        |      |
| ९९,६०५                 | ००   | ६. कर्ज मागणी अर्ज विक्री     | ९९,९४०      | ००   |                        |      |
| ३,७५०                  | ००   | ७. लाभांश                     | ९९,५३,२७३   | ९०   |                        |      |
| ८९,८९७                 | ९०   | ८. लाईट बिल कमिशन             | २३,४९९      | ९२   |                        |      |
| ८४,०००                 | ००   | ९. ऑफिस भाडे मिळालेले         | ९,४४,०००    | ००   |                        |      |
| ४,९३६                  | ००   | १०. प्रॉफिट ऑन सेल ऑफ अॅसेट   | ९,९८५       | ००   |                        |      |
| ३,०३,९०५               | ०२   | ११. वितामणी पतसंस्था W/O      | ००          | ००   |                        |      |
| ९३,३२,८५,८५४           | ९४   | एकूण                          |             |      | ९३,३९,७९,७९५           | ७५   |

नोट : व्याज उत्पन्नात शाखा खातेवरील व्याजाचा समावेश केलेला नाही.

श्री. श्रीकांत बाळकृष्ण केळकर  
मुख्य व्यवस्थापक

श्री. गिरीश बाबुलाल शाह  
व्हा. चेअरमन

श्री. सुहास शांतीलाल शाह  
चेअरमन

## \* संचालक मंडळ \*

श्री. राजीव मणिलाल शाह संचालक  
श्री. अतुल केशवलाल दोशी संचालक  
श्री. कांतीलाल तिलोकचंद ओसवाल संचालक  
श्री. दिपक वाडीलाल शाह संचालक  
श्री. सुहास शांतीलाल शाह (नेलकर) संचालक  
श्री. राजेश भिकालाल मेहता संचालक  
श्री. सुनिल कांतीलाल शाह संचालक

डॉ. श्री. प्रशांत पोपटलाल शाह संचालक  
सौ. सुचिता महेंद्रकुमार शाह संचालिका  
सौ. आरती स्वप्निल शाह संचालिका  
श्री. हरिभाऊ भिमराव करडे संचालक  
श्री. चेतन कांतीलाल शाह संचालक  
श्री. राकेश लालचंद शाह संचालक

तपासले, आमच्या अहवालात नमूद शेन्यास  
अनुसरून बरोबर आहे.

मे. पी. एल. कुलकर्णी आणि कंपनी

मे. निनाद शाह अॅण्ड को.

मे. सनएसव्हीजी अॅण्ड असोसिएटस्  
विजयकुमार क्षीरसागर अॅण्ड असोसिएटस्

मे. व्ही. आर. लाटकर अॅण्ड कं.

मे. अक्षय तारळेकर अॅण्ड असोसिएटस्

चार्टर्ड अकौंटंटस् व अंतर्गत लेखा परिक्षक, कराड, सातारा व पुणे

तपासले, आमच्या अहवालात नमूद भाग क्र. अ, ब व क मधील  
शेन्यास अनुसरून बरोबर आहे.

मे. विनोद एल. सावंत आणि कंपनी

चार्टर्ड अकौंटंटस् व वैधानिक लेखा परिक्षक, कराड



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## नमुना 'एन २'

(कलम ८१ आणि नियम ६९ (३) पाहा)

सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकांच्या अहवालाचे निर्दर्शनात्मक स्वरूप

प्रति,

मा. अध्यक्षसो / व्यवस्थापकसो

श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड ता.कराड जि.सातारा

**संदर्भ :- नियुक्ती पत्र वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १६/०९/२०२२, ठराव क्र. ७ नुसार**

### वैधानिक लेखापरिक्षक म्हणून आर्थिक विवरणांचा अहवाल

१. आम्ही श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, गुरुवार पेठ; कराड यांचे आर्थिक विवरणाचे लेखापरिक्षण आम्ही केले आहे. त्यामध्ये ताळेबंदपत्रक ३१ मार्च २०२३ पर्यंतचे असून, वर्षाच्या अखेरीपर्यंतचे नफा आणि तोटा विवरण पत्रक आणि हिशेबांच्या धोरणांचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरणात्मक माहिती दिलेली असून, संस्थेचे लेखापरिक्षण आम्ही १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंतचे केले आहे.

### व्यवस्थापनाची आर्थिक विवरणपत्राबाबतची जबाबदारी

२. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि त्याखाली बनविलेले नियम या अन्वये आर्थिक विवरणपत्र तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची आहे. या जबाबदारीमध्ये संकल्पना करणे, अंमलात आणणे आर्थिक विवरण तयार करण्याबाबत अंतर्गत नियंत्रण संबंधात महत्वाच्या चुकीच्या विवरणपत्रामधून मुक्त राहिल. मग ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल.

### लेखापरिक्षकाची जबाबदारी

३. केलेल्या लेखापरिक्षणावर मत व्यक्त करणे ही आमची जबाबदारी आहे व ते आम्ही केलेल्या लेखापरिक्षेच्या पायावर आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकॉंटंट्स ऑफ इंडिया प्रमाणप्रमाणे लेखापरिक्षणाचे आम्ही संचालन केले आहे. अशा प्रमाणभूत नीतितत्वाच्या पालनाची जरूरी आहे व ती आम्ही पाळली आहे. आणि लेखापरिक्षण योग्य आश्वासनपुर्ती मिळविणेच्या दृष्टीने आर्थिक विवरण महत्वाच्या चुकीच्या विवरण पत्रापासून मुक्त राहिल व ते फसवणूक किंवा चुकीमुळे असेल त्याचे पालन आम्ही केले आहे.

४. लेखापरिक्षेमध्ये लेखापरिक्षणामधील जे उघड न केलेले आणि रक्कम यातील पुरावा जमा करणे ही याची पध्दत आहे व ते लेखापरिक्षकाच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. यामध्ये महत्वाच्या चुकीच्या आर्थिक विवरण पत्रामधील धोक्याचे निर्धारण करण्याची पध्दत जर ती फसवणूक किंवा चुकीमुळे असेल त्यावर अवलंबून आहे. संस्थेने तयार केलेले आर्थिक विवरण अंतर्गत नियंत्रण आणि रास्त सादरीकरण विनियोजनाच्या वापराची पध्दत उचित परिस्थितीत योग्य आहे. लेखापरिक्षेमध्ये जमा खर्चाच्या मुल्यांकनाच्या विनियोजनाचा वापर आणि जमा खर्चाचा अंदाज त्याचप्रमाणे संपूर्ण आर्थिक विवरणपत्राचे सादरीकरण यांचा समावेश होतो.

५. लेखापरिक्षेचा पुरावा जो आम्ही मिळविला आहे तो अभिप्रायाचा पाया म्हणून पुरेसा आणि योग्य आहे असा विश्वास आहे.

### अभिप्राय

६. आमच्या मतानुसार आणि आम्हास मिळालेल्या पूर्ण माहितीनुसार आणि आम्हाला दिलेल्या स्पष्टीकरणानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ आणि इतर लागू होणारे अधिनियम आणि निबंधकांनी प्रसिध्द केलेली संस्थेला जरूरीची असणारी परिपत्रके आणि योग्य व उचित बळकटी आणण्यासाठी उचित दृष्टिकोन जो सर्वसाधारणपणे भारतात मान्य केला आहे. आमचे स्वतंत्र लेखापरिक्षण अहवाल भाग क्र. अ, ब व क मधील शेंच्यांस पात्र राहून

१) ताळेबंदाचे बाबतीत दिनांक ३१ मार्च २०२३ ची संस्थेची सांपत्तिक स्थिती

२) नफा तोटा पत्रकाचे बाबतीत, त्या दिनांकास संपणाऱ्या नफ्याची सत्य व रास्त स्थिती दर्शवितात.

### इतर कायदेशीर आणि नियामक बाबींवरील अहवाल

७. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार ताळेबंदपत्रक व नफा तोटा विवरणपत्रके तयार केलेली आहेत.

### ८. आम्ही अहवाल देतो की,

अ) आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आणि स्पष्टीकरणानुसार, जे आमच्या लेखापरिक्षणासाठी जरूर आहे ते मिळालेल्या पुऱ्या माहितीनुसार आम्हास असे आढळून आले आहे की, ते समाधानकारक आहे.

ब) संस्थेचे व्यवहार आमच्या दृष्टीस आल्याप्रमाणे संस्थेच्या अधिकारांत करण्यात आले आहेत.

क) आमच्या लेखापरिक्षणासाठी संस्थेच्या कार्यालयाकडून व तिच्या शाखांकडून आलेली विवरणपत्रे योग्य आहेत.

९. लेखांकन मानकाप्रमाणे ताळेबंदपत्रक व नफा तोटा हिशेब यांचे अनुपालन आमच्या मताप्रमाणे योग्य आहे.

### १०. आम्ही आणखी पुढील अहवाल करतो

१) या अहवालासंदर्भात ताळेबंदपत्रक आणि नफा आणि तोटा आणि खर्चाचा हिशेब हे हिशोबाची पुस्तके आणि विवरणपत्रे यांचा योग्य मेळ बसत आहे.

२) आम्ही पुस्तकांची तपासणी केल्यानंतर संस्थेने योग्य ती ताळेबंदपत्रके जी अधिनियमानुसार जरूरीची आहेत ती सर्व व्यवस्थित आहेत.

३) आम्ही लेखापरिक्षण केलेल्या शाखांचे ताळेबंद पत्रक शाखा लेखापरिक्षकांनी केले असून, तो आम्हाला जरूरीचा आहे त्याप्रमाणे दिलेला आहे.

४) लेखापरिक्षण केलेल्या वर्षासाठी संस्थेस “अ” वर्ग प्रदान करण्यात आलेला आहे.

**मे. विनोद एल. सावंत आणि कंपनी**

चार्टर्ड अकॉंटंट्स करीता

सही

(सीए विनोद एल. सावंत) प्रोप्रायटर

मॅबरशिप नंबर : १०५१३८

फर्म रजिस्ट्रेशन नंबर : १९८४०४ डब्ल्यू

ऑडिट पॅनेल नंबर : १८३०२

UDIN : 23105138BGUHAN6605

स्थळ : कराड

दिनांक : २८/०७/२०२३



# श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड



## अंतर्गत लेखा परिक्षकाचा अहवाल

**मे. पी. एल. कुलकर्णी आणि कंपनी**

शिवतिर्थ अपार्टमेंट, बी-विंग, पहिला मजला, वाखाण रोड, कराड.

फोन : (०२१६४) २२२१४१

**आम्ही श्री पार्श्वनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कराड, ता. कराड, जि. सातारा या संस्थेचा सोबत जोडलेला दि.३१/०३/२०२३ रोजीचा ताळेबंद व त्याच दिनांकाचे नफा-तोटा पत्रक तपासले आहे.**

या संस्थेचे एकत्रिकरण व हेड ऑफिस व गुरुवार पेठ या शाखेचे अंतर्गत ऑडीट आम्ही केले असून याशिवाय अन्य शाखांचे अंतर्गत ऑडीट संस्थेने नेमलेल्या अन्य चार्टर्ड अकॉंटंट यांनी केले आहे.

ताळेबंद पत्रक व नफा तोटा पत्रक तयार करणेची सर्वस्वी जबाबदारी संस्थेच्या व्यवस्थापनाची आहे. अशा हिशोबी पत्रकावर लेखापरिक्षणाच्या आधारे मत व्यक्त करणेची आमची जबाबदारी आहे.

आम्ही भारतात जी ऑडीटींग स्टॅण्डर्ड साधारणतः मान्य करण्यात आलेली आहेत. त्यास अनुसरून संस्थेचे लेखापरिक्षण केले आहे. अशा ऑडीटींग स्टॅण्डर्डनुसार लेखापरिक्षणाचे नियोजन करून लेखापरिक्षण करावयाचे असते. अशा लेखापरिक्षणात आर्थिक पत्रके चुकीची माहिती दर्शविणार नाहीत याबाबत पुरेशी सावधानता घेण्यात येते. अशा लेखापरिक्षणात आर्थिक पत्रकात व परिशिष्टात दर्शविलेल्या रकमा बरोबर आहेत का ? याची खात्री करण्यासाठी आवश्यक तो पुरावा, चाचणी पद्धतीने पडताळणी करणे याचा समावेश होतो. त्याचप्रमाणे लेखापरिक्षणात व्यवस्थापनाने तयार केलेल्या हिशोबांची तत्वे आणि सिंग्रीफिकंट इस्टिमेटस् याचे मूल्यांकन करणे त्याचबरोबर आर्थिक पत्रकांचे मूल्यमापन करणे याचा समावेश होतो. आम्हास विश्वास वाटतो की, आम्ही केलेले लेखापरिक्षण हे आमचे मत व्यक्त करण्यास आधारभूत बाब आहे.

लेखा परिक्षण अहवालातील शेरे व सुचनास पात्र राहून आम्ही अहवाल करतो की,

१. आमच्या लेखा परिक्षणाच्या उद्देशासाठी, माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे, माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे जरूर ती माहिती व खुलासे आम्हास उपलब्ध झाले असून ती सर्व माहिती व खुलासे समाधानकारक आहेत.
२. आमच्या मते पुस्तकांच्या तपासणीतून जितपत दृष्टोत्पत्तीस येईल यावरून संस्थेने महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांचा १९६० चा कायदा व त्या खालील नियम व पोटनियमांनी अपेक्षित असलेल्या योग्य ती हिशोबाची पुस्तके ठेवली आहेत.
३. आम्ही तपासलेला एकत्रित ताळेबंद व नफा - तोटा पत्रक संस्थेच्या हिशोबांच्या पुस्तकांशी व विवरणांशी जुळत आहे
४. आमच्या मते आणि संपूर्ण माहितीप्रमाणे तसेच आम्हाला प्राप्त झालेल्या संस्थेच्या इतर शाखांच्या अंतर्गत/कंकरंट ऑडीटर यांनी तपासून मंजूर केलेल्या हिशोब पत्रकानुसार तसेच आम्हांस देण्यात आलेल्या खुलाशावरून हे हिशोब पत्रके महाराष्ट्र सहकारी संस्थांचा १९६० चा कायदा व त्याखालील नियमान्वये अपेक्षित अशा रितीने आवश्यक ती माहिती देतात.
५. ताळेबंद पत्रकात दिनांक ३१/०३/२०२३ या दिवशीच्या संस्थेच्या परिस्थितीची व
६. नफा - तोटा पत्रकाचे बाबतीत त्या दिनांकास संपणान्या आर्थिक वर्षाच्या नफ्याची सत्य व रास्त स्थिती दर्शवित आहे.

स्थळ :- कराड

दिनांक :- १३/०६/२०२३

सही

**सी.ए. श्री. पी. एल. कुलकर्णी**

**मे. पी. एल. कुलकर्णी आणि कंपनी**

चार्टर्ड अकॉंटंटस् व सनदी लेखापरिक्षक, कराड

मेंबरशिप नंबर : ०११५१९

फर्म नोंदणी क्र.: ०१०५४२७ W

UDIN : 23011519BGTUHL5224



## संचालक मंडळाने सन २०२३/२०२४ करिता सुचविलेले खर्चाचे अंदाजपत्रक

| अ. क्र. | खात्याचे नांव           | सन २०२२-२०२३ करिता सुचविलेले अंदाजपत्रक | सन २०२२-२०२३ मध्ये प्रत्यक्ष झालेला खर्च | सन २०२२-२०२३ मध्ये जादा झालेला खर्च | सन २०२३-२०२४ चे अंदाजपत्रक |
|---------|-------------------------|-----------------------------------------|------------------------------------------|-------------------------------------|----------------------------|
| १.      | व्याज दिलेले            | ९,२५,००,०००.००                          | ८,७२,६८,२४१.००                           | ००.००                               | ९,५०,००,०००.००             |
| २.      | पगार व भत्ते            | १,६०,००,०००.००                          | १,६१,१५,१५४.००                           | १,१५,१५४.००                         | १,६५,००,०००.००             |
| ३.      | रोज बचत ठेव कमिशन       | ४,००,०००.००                             | ४,३९,५३५.००                              | ३९,५३५.००                           | ४,७५,०००.००                |
| ४.      | भाडे, कर, विमा, लाईट इ. | १८,००,०००.००                            | १८,४३,११९.००                             | ४३,११९.००                           | १८,००,०००.००               |
| ५.      | छपाई, स्टेशनरी          | २,००,०००.००                             | ९३,२३५.००                                | ००.००                               | २,००,०००.००                |
| ६.      | पोस्टेज                 | १०,०००.००                               | २,००९.००                                 | ००.००                               | १०,०००.००                  |
| ७.      | इतर खर्च                | ५०,००,०००.००                            | ४८,५६,९८०.१३                             | ००.००                               | ५०,००,०००.००               |
| ८.      | तरतूदी                  | ५०,००,०००.००                            | १,००,०००.००                              | ००.००                               | ५०,००,०००.००               |
|         | एकूण                    | १२,०९,१०,०००.००                         | ११,०७,१८,२७३.१३                          | १,९७,८०८.००                         | १२,३९,८५,०००.००            |

## संचालक मंडळाने सन २०२३/२०२४ करिता सुचविलेले उत्पन्नाचे अंदाजपत्रक

| अ. क्र. | खात्याचे नांव  | सन २०२२-२०२३ करिता सुचविलेले अंदाजपत्रक | सन २०२२-२०२३ मध्ये प्रत्यक्ष मिळालेले उत्पन्न | सन २०२२-२०२३ मध्ये जादा मिळालेले उत्पन्न | सन २०२३-२०२४ चे अंदाजपत्रक |
|---------|----------------|-----------------------------------------|-----------------------------------------------|------------------------------------------|----------------------------|
| १.      | मिळालेले व्याज | १४,५०,००,०००.००                         | १३,२०,१५,२३२.६२                               | ००.००                                    | १५,००,००,०००.००            |
| २.      | इतर उत्पन्न    | १५,००,०००.००                            | १९,५६,४८३.१३                                  | ४,५६,४८३.१३                              | २०,००,०००.००               |
|         | एकूण           | १४,६५,००,०००.००                         | १३,३९,७१,७१५.७५                               | ४,५६,४८३.१३                              | १५,२०,००,०००.००            |

SAVE MONEY  
AND MONEY  
WILL SAVE YOU

